

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ८/२६६/२३
टोकन नं. ४१२०२३०००१३५७५

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 52DI013235400

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 52DI013235400 अन्वये (जुना क्र. ५२/२७५१) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून MUKESH KESHAV SHARMA नोंद असुन एकुण क्षेत्रफळ...

अर्जदार श्री. रंगास्वामी मारी गावडा/श्रीम.सुकन्या रंगास्वामी गावडा रा. साई आर्केड प्रभात सिनेमा,नेताजी चौक,प्लॉट नं.४०५,शॉप नं.६२,६३, उल्हासनगर-५ यांनी दि. ०४/०८/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३ - २४ करीता
२. मुकेश केशव शर्मा व श्री. रंगास्वामी मारी गावडा/श्रीम.सुकन्या रंगास्वामी गावडा यांचे दरम्यान खरेदीखत नोटरी नं. १०४५ दि. ०८/०५/२०२३ ची छायांकीत प्रत.
३. ताबा पावती नोटरी नं. १०४७ दि. ०८/०५/२०२३
४. इन्डीमीन्टी बॉन्ड व ताबा पावती नोटरी नं. १६५५ दि. २६/०७/२०२३
५. धनुष्यधारी पेपर वर्तमानपत्र दि. २७/०७/२०२३
६. प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथ पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 52DI013235400 करीता श्री. रंगास्वामी मारी गावडा/श्रीम.सुकन्या रंगास्वामी गावडा अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक

उप कर निर्धारक व संकलक

कर निरीक्षक व संकलक

Change of Name R. V. Charges

Paid Rs.	508-00
Receipt No.	138193/1312
Date	10/08/2023



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



UMC:TD:UNIT- 8 : 266 :23
Register No. 41202300013575

Date : 08/08/2023
Sr. No. 52/2751

To,

Mr. Rangaswami Mari Gowda

Mrs. Sukanya Rangaswami Gowda

Sai Arcade Shop No. 62, Plot no. 405, Prabhat Cinema,

Netaji Chowk

Ulhasnagar- 421005

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No **52/2751** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **04/08/2023**

Sir /Madam,

Your name has been entered in place of **Mr. Mukesh Keshav Sharma** under
Ward No. **52** Prop.No **52DI013235400** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|-----------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 1655 | Dt 26/07/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Dhanush Dhari | No.----- | Dt 27/07/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. 1045, 1047 | Dt 08/05/2023 |
- Agreemen for Sale, Possession Letter**

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & Collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation